

## जाहीर सूचना

माझ्या अशिलालाच्या सून्येअंतर्गत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती जानकीबाई सोपान उद्यमास** या पर्यंत क्र.२-२३, आदर्श समूहणी कोहोना., सीटीएस क्र.एच-१६, आरएससी-१, आदर्श, कांदिवली (पू.), मुंबई-४००१०१, रू. येथील जागेच्या कायदेशीर मालक आहे.

माझ्या अशिलाले पती श्री. **सोपान राम उद्यमास** यांचे निधन झाले आणि त्यांच्या पत्नीच्या निधनातून त्यांचा मुलगा श्री. **आदिक सोपान उद्यमास** यांनी त्यांचा सांभाळ केला म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा श्री. **आदिक सोपान उद्यमास** यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तगतपणे हस्तांतरित करण्याचे निश्चित केले आणि त्यांनी दिनांक १६.०४.२०२४ (बीआरएच-१ नॉ.३.५६५४/२०२४) रोजीचे नॉ.३ इच्छापत्र (मृत्युपत्र) केले.

जर कोणता व्यक्तीस वर नमुद मरताचे कायदेशीर वासदासंबंधितकरित, सदर फ्लॅटबाबत दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपामुळे १४ दिवसांत लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा अशा सुचनांक दावा सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याच व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: ०६.०५.२०२४  
दुकान क्र.५, ए-बिंग, फ्लोर अपार्टमेंट, पोईस, गावडीवी रोड, पोईस समकडेकड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.

## CORRIGENDUM

In the Public Notice published in the paper on 15/03/2024 in respect of Flat No.C-212, 2nd floor in our Society Shree Saryu CHS Ltd. The name of deceased owner has wrongly been mentioned as Mr. Haresh Poojari instead of Mr. Deajappa A. Poojari. Dated on 15th day of April, 2024.

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Mrs Beena Pradeep Prajapati & 2) Mr Pradeep Narsi Prajapati has lost/misplaced the original Share Certificate bearing Distinctive No.581 to 590 wide Share Certificate No.59 in respect of the premises viz. Shop No.65, Ground floor, Goyal Trade Centre Premises Co-operative Society Limited., Shanti Van, Opp. HDFC Bank, Borivali (East) Mumbai 400 066 (hereinafter referred to as "the said shares and the said Premises").

If anyone found or having claim thereon should contact with due evidence and detailed particulars thereof at my address at H/505, Ekta Bhoomi Garden, Rajendra Nagar, Borivali (East), Mumbai-400066 Within 15 days, from the date of publication of this notice by Registrar Post A.D., failing which, such claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Dated on 06<sup>th</sup> day of May, 2024  
**CHARUSHIL J. RAORANE**  
Advocate, High Court

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती सुरेखा मनोहर मेहता** या खोली क्र.४, प्लॉट क्र.११७, सांध्याम कोहोसोल., सेक्टर १, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६५ या जागेच्या मालक आहेत. जी माझ्या अशिलाला **श्रीमती निर्मला आदेशकुमार सलियम** यांच्याकडून दिनांक २३.०३.१९९३ रोजीच्या विक्री करारनामनुसार खरेदी केले होते आणि सदर **श्रीमती निर्मला आदेशकुमार सलियम** यांनी खोली **मोहम्मद खासम, शेख दादी** यांचा मुलगा, यांच्याकडून दिनांक ०९.१२.१९८८ रोजीच्या विक्री करारनामनुसार खरेदी केली होती आणि माझ्या अशिलालाकडून मूळ प्राप्तकर्ते **मोहम्मद खासम, शेख दादी** यांचा मुलगा यांच्या नावे असलेले खोली क्र.४ बाबत म्हाड्यास मूळ वाटपवून हक्काले आहे आणि याबाबत चारकोप पोलीस ठाणे येथे दिनांक ०४.०५.२०२४ रोजी लापता नॉ.क्र.५०१९३/२०२४ अंतर्गत वाटपवून हद्दविषयी तक्रार करण्यात आली आहे.

जर कोणता व्यक्तीस उपरोक्त सदर खोलीचे म्हाडाचे मूळ वाटपवून सापडल्यास किंवा त्यांचा वावर काही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरीत अॅडव्होकेट के.आर. पांडेचे, भांडारकर धवन, कोर्ट लेन, बोविवली (प.), मुंबई-४०००९३ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपामुळे १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणताही दावा नाही आणि असल्यास तो दावा त्याच केला आहे.

सही/-

वकील के. के. आर. पांडे

दिनांक: ०६.०५.२०२४

## अंतीम सभा जाहीर नोटीस

आधिपत्या अपार्टमेंट को. ऑप. ही.सो.लि., सीएस नं. १/१९६९, भायखळा डिव्हिजन, ३२६ अॅन्ड ६६६, बी.जे. मार्ग, भायखळा, मुंबई-४०००११, या संस्थेच्या असासनाची अंतिम सभा दि. ०५/०५/२०२४ रोजी ठीक ३.० वाजता भायका सेंट्रलवर्ड ट्रेड, टुल्युमपोर्ट हाऊस, १२८/बी, ५वा मजला, पुना स्ट्रीट, मॉन्टेवर्ड बंदर (पू.) मुंबई-४०० ००९ या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित संस्थेचे सभासद यांनी ते सभासद असल्याचा पुरावा घेवून सभेस उपस्थित रहावे. असे संस्थेच्या सर्व सभासदांना आवाहन करण्यात आले आहे.

टिकाण: मुंबई

दिनांक: ०२/०५/२०२४

सही/-

(ए.ए.एसई)

अवसाहक, आधिपत्या अपार्टमेंट

को.ऑप.ही.सो.लि., सीएस नं.१/१९६९,

भायखळा डिव्हिजन, ३२६ अॅन्ड ६६६, बी.जे.मार्ग,

भायखळा, मुंबई-४०० ०११.

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय मनोहर विठ्ठल रोडके हे निवासी जागा पर्यंत क्र.२०५, २रा मजला, शांती स्मृती को-ऑपरेटिव्ह हौसिंग असोसिएशन लिमिटेड, राई शिवाजी नगर, एअर अँड टी ०३ ७, समार, साकविहार रोड, पवई, मुंबई-४०००१३, क्षेत्रांक ४३३ चौ.फु. कार्टेड ४०००१५ (बाल्कनी क्षेत्रास) आणि लिफ्टमधून सामाजिक क्षेत्र, पाचव्या आणि सामाजिक परिसर १५२ चौ.फु. (अंतर्गत), एकूण क्षेत्रांक ४८५ चौ.फु. सुपर विन्डअप क्षेत्र असलेल्या जागेचा मालक होत.

स्वर्गीय मनोहर विठ्ठल रोडके यांचे २२ सप्टेंबर, २०२२ रोजी निधन झाले आणि म्हणून सर्व कायदेशीर वासदास १) कुमारी रेणु मनोहर रोडके, २) श्री. निराल मनोहर रोडके व ३) कुमारी निराल मनोहर रोडके यांनी अ.क्र.६आएएल३-८७०१-२०१४ सारखे हानी उपनिबंधका समक्ष नॉ.३ दिनांक १६ ए.एल. २०२२ रोजीचा नॉ.मु. मुलगा करारनामा देऊन आणि त्यानुसार श्री. निराल मनोहर रोडके यांच्या निधनास ३) कुमारी मनोहर रोडके व कुमारी निराल मनोहर रोडके यांनी हानी जागा श्री. प्रमोद गुप्ता यांच्याकडे अ.क्र.६आएएल३-२०१३/२०२४ नुसार हानी उपनिबंधकांकरिता दिनांक ०३.०५.२०२४ रोजीचे विक्री करारनामनुसार विक्री केले.

जर कोणता व्यक्तीस/कायदेशीर वासदास सदर उपरोक्त जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनपामुळे १५ दिवसांत आवश्यक कागदांची पुराव्यासह खालील स्वाक्षरीकरीतकडे कळवावे. तसेच माझे अशील श्री. प्रमोद गुप्ता हे सदर सूचेनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्ती कोणताही दावा विचारत न घेता उपरोक्त जागेचे मालक आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकी ६ मे, २०२४

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय मनोहर विठ्ठल रोडके हे निवासी जागा पर्यंत क्र.२०५, २रा मजला, शांती स्मृती को-ऑपरेटिव्ह हौसिंग असोसिएशन लिमिटेड, राई शिवाजी नगर, एअर अँड टी ०३ ७, समार, साकविहार रोड, पवई, मुंबई-४०००१३, क्षेत्रांक ४३३ चौ.फु. कार्टेड ४०००१५ (बाल्कनी क्षेत्रास) आणि लिफ्टमधून सामाजिक क्षेत्र, पाचव्या आणि सामाजिक परिसर १५२ चौ.फु. (अंतर्गत), एकूण क्षेत्रांक ४८५ चौ.फु. सुपर विन्डअप क्षेत्र असलेल्या जागेचा मालक होत.

स्वर्गीय मनोहर विठ्ठल रोडके यांचे २२ सप्टेंबर, २०२२ रोजी निधन झाले आणि म्हणून सर्व कायदेशीर वासदास १) कुमारी रेणु मनोहर रोडके, २) श्री. निराल मनोहर रोडके व ३) कुमारी निराल मनोहर रोडके यांनी अ.क्र.६आएएल३-८७०१-२०१४ सारखे हानी उपनिबंधका समक्ष नॉ.३ दिनांक १६ ए.एल. २०२२ रोजीचा नॉ.मु. मुलगा करारनामा देऊन आणि त्यानुसार श्री. निराल मनोहर रोडके यांच्या निधनास ३) कुमारी मनोहर रोडके व कुमारी निराल मनोहर रोडके यांनी हानी जागा श्री. प्रमोद गुप्ता यांच्याकडे अ.क्र.६आएएल३-२०१३/२०२४ नुसार हानी उपनिबंधकांकरिता दिनांक ०३.०५.२०२४ रोजीचे विक्री करारनामनुसार विक्री केले.

जर कोणता व्यक्तीस/कायदेशीर वासदास सदर उपरोक्त जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनपामुळे १५ दिवसांत आवश्यक कागदांची पुराव्यासह खालील स्वाक्षरीकरीतकडे कळवावे. तसेच माझे अशील श्री. प्रमोद गुप्ता हे सदर सूचेनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्ती कोणताही दावा विचारत न घेता उपरोक्त जागेचे मालक आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकी ६ मे, २०२४

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय मनोहर विठ्ठल रोडके हे निवासी जागा पर्यंत क्र.२०५, २रा मजला, शांती स्मृती को-ऑपरेटिव्ह हौसिंग असोसिएशन लिमिटेड, राई शिवाजी नगर, एअर अँड टी ०३ ७, समार, साकविहार रोड, पवई, मुंबई-४०००१३, क्षेत्रांक ४३३ चौ.फु. कार्टेड ४०००१५ (बाल्कनी क्षेत्रास) आणि लिफ्टमधून सामाजिक क्षेत्र, पाचव्या आणि सामाजिक परिसर १५२ चौ.फु. (अंतर्गत), एकूण क्षेत्रांक ४८५ चौ.फु. सुपर विन्डअप क्षेत्र असलेल्या जागेचा मालक होत.

स्वर्गीय मनोहर विठ्ठल रोडके यांचे २२ सप्टेंबर, २०२२ रोजी निधन झाले आणि म्हणून सर्व कायदेशीर वासदास १) कुमारी रेणु मनोहर रोडके, २) श्री. निराल मनोहर रोडके व ३) कुमारी निराल मनोहर रोडके यांनी अ.क्र.६आएएल३-८७०१-२०१४ सारखे हानी उपनिबंधका समक्ष नॉ.३ दिनांक १६ ए.एल. २०२२ रोजीचा नॉ.मु. मुलगा करारनामा देऊन आणि त्यानुसार श्री. निराल मनोहर रोडके यांच्या निधनास ३) कुमारी मनोहर रोडके व कुमारी निराल मनोहर रोडके यांनी हानी जागा श्री. प्रमोद गुप्ता यांच्याकडे अ.क्र.६आएएल३-२०१३/२०२४ नुसार हानी उपनिबंधकांकरिता दिनांक ०३.०५.२०२४ रोजीचे विक्री करारनामनुसार विक्री केले.

जर कोणता व्यक्तीस/कायदेशीर वासदास सदर उपरोक्त जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनपामुळे १५ दिवसांत आवश्यक कागदांची पुराव्यासह खालील स्वाक्षरीकरीतकडे कळवावे. तसेच माझे अशील श्री. प्रमोद गुप्ता हे सदर सूचेनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्ती कोणताही दावा विचारत न घेता उपरोक्त जागेचे मालक आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकी ६ मे, २०२४

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अक्षय अहमद फकीरी, श्रीमती सुनितामिणी ए. फकीरी व श्रीमती अंजलिना ए. फकीरी हे दुकान क्र.११, अहिल्या शांतिनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., फ्लोर क्र.५-१२ व १२, फ्लोर क्र. ३, शांती शांतिनगर, विला रोड (पूर्व), वि. उर्णे-४०११०७ या जागेचे मालक. अक्षय अहमद फकीरी, श्रीमती सुनितामिणी ए. फकीरी यांच्या अक्षय अहमद फकीरी, श्रीमती सुनितामिणी ए. फकीरी यांचे अनुक्रमे ३०.०४.२०१९ व २७.१३.२०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नीच्या पत्नीच्या कुमारी अंजलिना अक्षय फकीरी यांनी सदर फ्लॅटबाबत वासदास अंतिम सर-मालक असलेले स्वीकृत पत्रे हे कायदेशीर वासदास कुमारी अंजलिना अक्षय फकीरी या अर्दीवर व सदर सोसायटीच्या इच्छेक संस्था असून त्यांनी अन्य कायदेशीर वासदास (अर्थात त्यांच्या धाकट्या कुमारी सुनितामिणी अक्षय फकीरी व कुमारी रुबीका अक्षय फकीरी व त्यांचा धाकटा भाऊ श्री. आकाश अक्षय फकीरी) यांच्या मुक्त अनुमतीसह सदर फ्लॅटबाबत सदरव्यव/मालकीबाबती अर्ज केला आहे आणि हस्तगत त्यांनी दिनांक २२.०२.२०२४ रोजीचे नोंदीपत्र क्र.टी.एफएचए-३३८८-२०२४ असलेले दिनांक २२.०२.२०२४ रोजीचे मुलगा करारनामा केले आणि तसेच सदर मालक/संस्था कुमारी अंजलिना अक्षय फकीरी यांनी सदर फ्लॅटबाबत त्यांचे ७५% रकमेने दिनांक २२.०२.२०२४ रोजीचे नोंदी टाईपवून-३३५०-२०२४ असलेले दिनांक २२.०२.२०२४ रोजीचे वकील कोर्टापुढील १४/२६/२०२४ रोजीचे वकील कोर्टात नोंदी क्र.४ भाऊ कुमारी अंजलिना अक्षय फकीरी, कुमारी रुबीका अक्षय फकीरी व श्री. आकाश अक्षय फकीरी यांच्याकडे हस्तांतरित केले. खालील स्वाक्षरीकरीत वकील म्हणून सदर फ्लॅटबाबत सदर सदरव्यवनेने अर्ज व हित हस्तांतरण देणारे वकील अशोकबाळ किंवा अन्य वासदासकारक दावा किंवा आक्षेप कोणतेही पुराव्यासह सदर सूचना प्रकाशनपामुळे १५ दिवसांत मागित जावे. जर विहित नसलेल्या कोणताही दावा/आक्षेप प्राप्त व इच्छासह उप-निबंधकांतून तुरुंगधारेने उपरोक्तवरील सदरव्यवनेने अर्ज व हित वास्तव स्वरुपात करण्यात येत असल्यास अधिकार असतील.

दिनांक: ०५.०५.२०२४  
सही/-  
श्री. ए.ए.जी. पाटील, वकील उच्च न्यायालय 'अनुमती' दुकान ६, इमारत क्र.१०१, सेक्टर क्र.५, शांतिनगर, विला रोड (पूर्व), उर्णे-४०११०७.

## PUBLIC NOTICE

Shri. Sapan Yashwant Shinde, a bonafide member of the Sai Srushti Co-op Hsg Society Ltd, having address at Flat No.103, Bldg No. R-U-B, 1ST Floor, MMRDA COLONY, Bhamburda Nagar, Nahur (West), Mumbai-400078 and holding Flat in the building of the Society. Shri. Sapan Yashwant Shinde died on 28-11-2010 in Mumbai, without making any nomination. The Society hereby invites claims or objections from heir or legal heirs or other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the Capital / property, of the Society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her the claims/objections for transfer of Shares and interest of the deceased member in the claims property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the bylaws of the society. The claims / objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the by-laws of the Society. A copy of the registered by-laws of the Society is available for inspection by the claimants /objectors, in the office of the secretary / with the Secretary of the society between 10.30 AM to 6.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its Period at society office.

For and on behalf of For Sai Srushti Co-op Hsg.Soc.Ltd  
Date : 06/05/2024  
Place : Mumbai  
Secretary

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, १) श्री. अनुत्पल मधुसाई परतेल व २) श्रीमती कोशल ए. परतेल हे निवासी जागा पर्यंत क्र.२०२, २रा मजला, गुंज बी म्हणून जात उपमार, गुंज-बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, गौरव माईड कॉम्प्लेक्स, बंदरपारखारी रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, क्षेत्रांक ४४८ चौ.फु. कार्टेड क्षेत्र या जागेचे मालक आहेत.

१) श्री. अनुत्पल मधुसाई परतेल व २) श्रीमती कोशल ए. परतेल यांनी सर्व अधिपत्यामून मुक्त असलेली सदर जागा माझे अशील यांच्याकडे विक्री करण्यास करारनामा केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वासदास सदर जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनपामुळे १५ दिवसांत आवश्यक कागदांची पुराव्यासह खालील स्वाक्षरीकरीतकडे कळवावे. अन्यथा माझे अशील सदर सूचेनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारत न घेता उपरोक्त जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुणे करतील. आज दिनांकी ६ मे, २०२४

सही/-

(ए.ए.एसई)

अवसाहक, आधिपत्या अपार्टमेंट

को.ऑप.ही.सो.लि., सीएस नं.१/१९६९,

भायखळा डिव्हिजन, ३२६ अॅन्ड ६६६, बी.जे.मार्ग,

भायखळा, मुंबई-४०० ०११.

सही/-

राहुल नंदू सिंग

वकील उच्च न्यायालय

दुकान क्र.६८, पवई प्लाजा, हिरानंदानी गाईडन,

पवई, मुंबई-४०००७६.

## जाहीर सूचना

श्रीमती निर्मला जी. सोपार्या या अमर जिवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, (मागा रोड, आनंद निवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड), पना: मोराल लेन, सेनापती वाट माग, माहिस, मुंबई-४०००१६, जमीन प्लॉट क्र.२५५, सीएस नं.४/१६९, टीएफए ३, माहिस विभागा या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्या इमारतीबाबत भागधारणपणे ३ अंतर्गत अनुक्रमक २१ हे ३० चे ४.५०/- प्रत्येकी १० अंशमिळव फ्लॅट क्र. २-३ च्या धारक आहेत. यांचे ०६.०७.२०१७ रोजी निधन झाले.

सोसायटी यांचे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मरत सभासदांच्या सदर अंश व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास बास किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा अधिकार असल्यास ते ह्या सूचेनेच्या प्रसिध्दीपामुळे १४ (चौदा) दिवसांत दावा/आक्षेपाच्या पुत्रवर्ष अली कागदापैकी आणि पुत्रवर्षाच्या प्रतिसर मागविण्यास वर आहेत. जर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मरत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील अंश व हित संपूर्णतः सोसायटी सोसायटी उपविधीतील तत्तुदीमधील दिलेल्या मागिने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मरत सभासदांच्या अंश व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तत्तुदीनुसार त्यास सोसायटी कांबांबाही करेल. सोसायटीच्या नोंदीपत्र उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपाकरांनी निरीक्षणकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे संचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपामुळे कालावधी समाप्तीच्या तारखेपेवीत सर्व कामकाजाच्या दिवशी रु.१.०० ते साय.६.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता अमर जिवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड  
दिनांक: मुंबई  
मा. सचिव

सही/-  
राहुल नंदू सिंग  
वकील उच्च न्यायालय  
दुकान क्र.६८, पवई प्लाजा, हिरानंदानी गाईडन,  
पवई, मुंबई-४०००७६.

सूचना (एशियन पेट्रुम लिमिटेड)			
नोंदीपत्रक कार्यालय: ६२, शांतिनगर, सांताक्रुझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५५.			
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद सभाभागीकरिता प्रमाणपत्र हावले/गाडव शाले आहेत आणि सदर सभाभागीचे धारक/खेरीददारींनी दुयम भागधारणपणे वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.			
जर कोणता व्यक्तीस सदर नोंदसंबंधीत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदीपत्रक कार्यालयात आजच्या तारखेपामुळे १५ दिवसांत कळवावे. अन्यथा पुढील कोणताही सूचना न देता उपरोक्त अर्ददारींनी दुयम प्रमाणपत्र वितरणची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.			
भागधारकाचे नाव	भाग प्रकार व दर्जनी मूल्य	भागांची संख्या	अनुक्रमक
अनिल कुमार गुप्ता	समभाग (२.५-०.४)	३००	पामून पवेत
दिनांक: ०४.०५.२०२४			१४०५९८०१ १४०५०१००
			सही/- अनिल कुमार गुप्ता

केनरा बँक Canara Bank A Bank of India Associate	
सिंडिकेट सिंडिकेट	
कोपर खेरीपे शाखा	
कॅनरा बँक, दुकान क्र.५६७, छाडवा अॅन्डनु, प्लॉट क्र.६१, सेक्टर-२ए, कोपर खेरीपे, मुंबई-४००७०९.	
परिशिष्ट-२	
भागीणी सूचना (कलम १३(२))	
कॅनरा बँक/आयनदार/तारणकांनी घाना	
संदर्भ: ३९१३/सफावसी/२०२४/०१	दिनांक: २५.०४.२०२४

१. मे. मंडिसन इंडिनियरिंग (मालक अश्विनी गणेश विधाते) देवी कोहोनी, प्लॉट क्र.१०, सेक्टर क्र.३, एन एम ए टी डेपोच्या मागे, कोपर खेरीपे, नवी मुंबई-४००७०९. मोबा.:९९-८३८३००००३८.

२. अश्विनी गणेश विधाते (मालक मे. मंडिसन इंडिनियरिंग) देवी कोहोनी, प्लॉट क्र.१०, सेक्टर क्र.३, एन एम ए टी डेपोच्या मागे, कोपर खेरीपे, नवी मुंबई-४००७०९. मोबा.:९९-८३८३००००३८.

महोदय,  
विषय: सिक्सुरीटायझेशन अॅन्ड रिस्कन्ट्रान ऑफ फिनान्शियल अॅसेट्स अॅन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्सुरिटी इंटररेट अॅन्ड, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरीत मागणी सूचना.

सिक्सुरीटायझेशन अॅन्ड रिस्कन्ट्रान ऑफ फिनान्शियल अॅसेट्स अॅन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्सुरिटी इंटररेट अॅन्ड, २००२ (वायुदे धाकटा म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले कॅनरा बँकेचे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (वायुदे प्रथिभूत पावती म्हणून संदर्भित) हे तुम्हाला खालीलप्रमाणे नोटीस जारी करतात:

मे. मंडिसन इंडिनियरिंग (मालक अश्विनी गणेश विधाते) (वायुदे "कॅनरा १" म्हणून संदर्भ) यांनी येथे अनुमूची ए मध्ये नमुद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा तावा घेतला आहे आणि प्रथिभूत धाकट्यांचा वाउदे प्रथिभूत करारामध्ये प्रवेश केला आहे. पुढे असे नमुद केले आहे की कॅनरा/जमीनदार दिलेल्या मुदतीत प्रथिभूत धाकटो देय रकम परतकेड करण्यात वरिल करारच्या अटीचे पालन करण्यात अशक्यी ठरला आहे आणि धाकटांची पूर्तता करण्यात तळावड केली आहे. उपरोक्त नमुद अंतर्गत सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण यांवेले आहे आणि मूळ कर्ज ही आणि त्यावरील व्याजाची परतकेड करण्यात मुक्त केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रथिभूत धाकटोला कर्जाचे ही म्हणून वारिष्ठाकर करण्यास प्रथिभूत करण्यात आले. दिनांक १३.०४.२०२४ रोजी परफॉर्मा अॅसेट (एनपीए) (तारीख नमुद करा.) रिस्कवॅ बँकेने जारी केलेल्या मालमत्त्याचा वारिष्ठाकरणी संघर्षित दिवस/मागंडीक तत्वांनुसार.

या नोटीसमध्ये सूचित कॅनरा तुमच्या निर्दनास आणून देतो की कॅनरा/जमीनदार कॅनराला ही नोटीस जारी केल्या मधील दिवसे ६० दिवसांच्या आत प्रथिभूत कॅनराद्वारा अनुमूची सी मध्ये नमुद केलेल्यानंतर कॅनराद्वारा ही नोटीस जारी केल्या मधील दिवसे ६० दिवसांच्या आत प्रथिभूत कॅनराद्वारा अनुमूची सी मध्ये नमुद देण्यात आले आहे की, तुम्ही प्रथिभूत धाकटोकडून धाकटाची वसूल करण्यासाठी केलेल्या कांबांबाहीच्या संघर्षित सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि अनुपुंजीक खर्चांवर प्रथिभूत सह दारा भविष्यातील व्याज देण्यात देवाील जबाबदार आहात.

कृपया लक्षात घ्या की, तुम्ही प्रथिभूत कॅनराद्वारा